

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): सातारा

P.S.(ठाणे): वडुज

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0050

Year (वर्ष): 2024

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 05/02/2024 22:59

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7
2	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7A

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): सोमवार

Date From (दिनांक पासून): 05/02/2024

Time Period

Date To (दिनांक पर्यंत): 05/02/2024

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 10:30 बजे

Time To (वेळेपर्यंत): 13:01 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 05/02/2024

Time (वेळ): 22:30 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 026

Date & Time (दिनांक आणि वेळ): 05/02/2024 22:58 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

दक्षिण, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): तहसिल कार्यालय वडुज

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव): वडुज

District(State) (जिल्हा(राज्य)): सातारा(महाराष्ट्र)

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): मुगुटराव पांडुरंग कदम
(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :
(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1962
(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (दिल्याची तारीख):
Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

- (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पता	आवारवाडी पोविसापुर, ,ता खटाव जि सातारा,वडुज ,सातारा,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पता	आवारवाडी पोविसापुर, ,ता खटाव जि सातारा,वडुज ,सातारा,महाराष्ट्र,भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.):

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहिती असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पता)
1	विजय बाळु काळे			1. मुपोवडुज ता खटाव जि सातारा, वडुज ,सातारा,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.))
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	10,000/रु लाच रक्कम स्वीकारली आहे	10,000.00

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

10,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास)):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

खबरी जबाब

दि. 05/ 02/2024

मी, मुगुटराव पांडुरंग कदम, वय 62 वर्ष, व्यवसाय- शेती, रा. मु.आवारवाडी पो. विसापूर, ता खटाव जि सातारा मोबा.नं. 9527457484

मी दिनांक 5/2/2024 रोजी अॅटी करप्शन ब्युरो, सातारा येथे फोन करून पोलीस उप अधीक्षक, श्री राजेश वाघमारे साहेब यांचेशी फोनवरून बोलणी करून माझ्याकडे करण्यात येणा-या लाचेच्या मागणी बाबत थोडक्यात तक्रार सांगितली. परंतु मला अॅटी करप्शन, ब्युरो सातारा कार्यालयात येण्यास जमणार नाही. तरी तुम्हीच वडुज ता खटाव जि सातारा येथे माझ्या तक्रारी नुसार कारवाई करावी ही विनंती मी वाघमारे साहेब यांना केली. त्यावर पोलीस उपअधीक्षक, वाघमारे साहेब यांनी सांगितले की, त्यांचे नेमणुकिचे पोलीस निरीक्षक श्री विक्रम पवार हे तुमच्या तक्रारीवर कारवाई करतील. त्यानुसार पो.नि. पवार यांनी माझ्याशी संपर्क साधला व मला कारवाईचे पुढील नियोजन थोडक्यात सांगितले.

त्या नियोजनानुसार दिनांक 5/2/2024 रोजी सकाळी 10.30 वा चे सुमारास पोलीस निरीक्षक श्री विक्रम पवार अॅटी करप्शन ब्युरो, सातारा हे त्यांचे सहका-यासह शासकीय वाहनाने वडुज येथील पुसेगाव ते वडुज जाणारे रोडवरील शिवराज पेट्रोल पंपासमोर येवुन पोहचले. तेव्हा पो.नि. पवार यांनी माझी ओळख करून घेवुन त्यांचे सह असणा-या दोन पंचांची व इतर सहका-यांची आम्हाला एकमेकांना ओळख करून दिली. तेव्हा मी त्यांना तहसिल कार्यालयातील काळे क्लार्क हे मी तहसिल कार्यालय, वडुज येथे माझे जमिनीचे आपसात वाटणी पत्र मिळणेबाबत केलेल्या अर्जाप्रमाणे वाटणी पत्रावर आदेश करून देतो असे म्हणुन 12,000/- रुपये लाचेची मागणी करत असलेबाबतची तक्रार पंचासमक्ष पो.नि. पवार यांना सांगितली व माझी हाताने लिहिलेली तक्रार पो.नि. पवार यांना दिली असता पो.नि. पवार व पंचांनी ती वाचुन बघितली व त्यावर सहाय्य केल्या.

त्यानंतर पो.नि. पवार यांनी मला पंचासमक्ष पडताळणी कारवाईची माहिती दिली. व प्रक्रिया समजावुन सांगितली. त्यानुसार पो.नि. पवार यांनी पंचासमक्ष मला पडताळणी कारवाईच्या अनुशंगाने आवश्यक त्या सुचना दिल्या व माझ्या शर्टचे आतील बाजुस व्हाईस रेकॉर्डर सुरु करून लावुन दिले. व तेथुन 11.15 वा.चे सुमारास मी व पंच नंबर 1 प्रकाश बर्गे असे आम्ही दोघे मी आणलेल्या मोटार सायकल क्रमांक एमएच 11 एवाय 5329 वरून तहसिल कार्यालय, वडुज येथे क्लार्क काळे यांची भेट घेणेकामी रवाना झालो. त्यावेळी पो.नि. पवार व त्यांचे सहकारी त्यांचे वाहनात तिथेच थांबुन राहिले होते.

मी व पंच असे तहसिल कार्यालय, वडुज येथे पोहचलो त्यावेळी क्लार्क काळे हे त्यांचे महसुल विभाग कार्यालयात त्यांचे टेलवरती बसलेले होते. आम्ही कामासंदर्भाने बोलणी केली या बोलणी दरम्यान क्लार्क काळे यांनी एका, मॅडमला दहा आणि मला दोनच द्या. शंभर टक्के तुम्ही कोठेही चौकशी करा. तुम्ही दिलेले दहा, हाय तस मॅडमला देणार मॅडम दहाच्या आत एक रूपया घेतच नाय, हे मी तुम्हाला सांगतो आता. असे म्हणुन मॅडम साठी 10,000/- रु व स्वतः साठी 2,000/- रु लाचेची मागणी केली व लाचेची रक्कम लागलीच देणेस सांगितली. या दरम्यान पंच नंबर 1 हे तेथेच जवळ थांबुन होते.

त्यानंतर आम्ही परत पो.नि. पवार व त्यांचे सहकारी थांबले ठिकाणी 11.39 वा.चे सुमारास आलो. व मी. पो.नि. पवार यांनी घडलेली हकीकत सांगितली. व पो.नि. पवार व पंचांनी माझ्याकडील व्हाईस रेकॉर्डमधील रेकॉर्ड झालेले संभाषण ऐकुण खात्री करून घेतली कि, तहसिल कार्यालयातील क्लार्क काळे हे लाचेची मागणी करत आहेत अथवा कसे त्यानुसार क्लार्क काळे हे लाचेची मागणी करत असल्याची पो.नि पवार व पंचाची खात्री झाल्याने पुढील सापळा कारवाई करण्याचा निर्णय पो.नि.पवार व पंचांनी घेतला.

त्यानुसार लागलीच पो.नि. पवार यांनी मला व पंचांना सापळा कारवाईची माहिती थोडक्यात समजावुन सांगितली. व वेळेच्या अभावी पडताळणी पंचनामा तसेच संभाषण स्क्रिप्ट नंतर टाईप करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर मी पो.नि. पवार यांचे सांगणेवरून माझ्याकडे असलेली 10,000/- हजार रुपये लाचेची रक्कम म्हणुन

पंचासमक्ष हजर केली त्यानुसार पो.नि. पवरा यांचे सहका-यांनी मी हजर केलेल्या लाचेच्या रक्कमेच्या नोटांचे नंबर एक कागदावर लिहून घेतले. पो.नि. पवार यांनी अंश्रासिन पावडरचे गुणधर्म मला व पंचाना समजावून सांगून सापळापूर्व व सापळा कारवाईची माहीती सांगितली. त्यानुसार पो.नि. पवार. व त्यांच्या सहका-यांनी पंचासमक्ष सापळापूर्व व सापळा कारवाईची माहीती सांगितली. त्यानुसार पो.नि.पवार व त्यांच्या सहका-यांनी पंचासमक्ष सापळापूर्व पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली व अंश्रासिन पावडर लावलेली लाचेची रक्कम माझ्या अंगावरील शर्टच्या समोरील डाव्या खिशात ठेवली आणि क्लार्क काळे यांना लाचेची रक्कम दिल्या नंतर उजव्या हाताने डोक्यावरून दोनदा हात फिरवून इशारा करण्याच्या सूचना पो.नि.पवार यांनी मला दिल्या.

त्यानंतर मी व पंच नं. 1 प्रकाश बर्गे असे पुन्हा माझ्या मोटार सायकलवरून तहसिल कार्यालय, वडुज येथे जाणेकरीता 12.26 वा.चे सुमारास रवाना झालो. तहसिल कार्यालय, वडुज येथील महसुल विभाग या कार्यालयात गेलेनंतर क्लार्क काळे यांची भेट झाली. मला पाहील्यानंतर क्लार्क काळे हे जागेवरून उठले व मला बाहेर जावु असे म्हणाले म्हणून मी त्यांचेबरोबर बोलत बोलत कार्यालयातील पाठीमागील बाजुस असले पुरुष स्वच्छता गृहाचे समोर गेलो. त्यावेळी क्लार्क काळे यांनी हे बघा 10,000/- मॅडमच घ्या. जवळचे माणुस आहे मला फक्त 2 हजार द्या मी पाच हजाराच्या आत तयार होत नाय, ते सगळ मॅडम, जंगम साहेब असते ना तर 25 हजार खर्च आला असता, ही ही तुम्ही जवळच आहे म्हणून, कायच खर्च नाय, 1 हजार रुपये नथिंग आहे, लक्षात घ्या, बरोबर आहेत ना, असे म्हणाले त्यावेळी मी त्यांना मोजुन घ्या 1 हजार रुपये आणि माझ्या वाटपाचे काम करुन घ्या त्यावेळी क्लार्क काळे यांनी मला, आणि माझे 2 हजार रुपये असे म्हणाले तेव्ही मी त्यांना देतो कि, पुन्हा फेरीला आल्यावर असे म्हणुन सोबत आणलेली 10,000/- हजार रुपये लाचेची रक्कम क्लार्क काळे यांना दिली. त्यांनी ती उजव्या हाताने घेवुन मोजुन डाव्या हाताने पॅन्टचे पाठीमागील डाव्या खिशांमध्ये ठेवुन दिली. त्यावेळी मी लाच रक्कम स्विकारलेबाबत पुर्वनियोजित इशारा केला असता, पो.नि.पवार व त्यांचे सहका-यांनी येऊन क्लार्क काळे यांना लाचेच्या रक्कमेसह 13.01 वा चे सुमारास ताब्यात घेतले. तसेच माझ्याकडील व्हाईस रेकॉर्डर बंद करुन पो.नि. पवार यांनी त्यांचे ताब्यात घेतला. त्यानंतर पो.नि. पवार यांनी पंचासमक्ष सापळा कारवाई दरम्यान रेकॉर्ड झालेले संभाषण ऐकुण सापळा पंचनाम्याची पुढील कारवाई शासकिय विश्रामगृह वडुज येथे करण्याचे निश्चित केले.

अशारितीने दिनांक 05/01/2024 रोजी लोकसेवक विजय बाळु काळे वय 41 वर्षे, पद- महसुल सहाय्यक, तहसिल कार्यालय, वडुज रा. वडुज ता खटाव जि सातारा यांनी माझे मौजे विसापूर ता खटाव येथील गट नंबर 461 व 416 मधील 3.5 एकर वडीलोपार्जीत जमिनीचे आपसात वाटपपत्र करुन मिळणेबाबत केलेल्या अर्जावर वाटपपत्र आदेश करुन देतो म्हणुन स्वतःसाठी व तहसिलदार मॅडम यांचेसाठी 12,000/- रु लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 10,000/-रु लाच रक्कम स्वीकारली आहे. म्हणुन माझी त्यांचे विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

माझे लोकसेवक विजय काळे महसुल सहाय्यक तहसिल कार्यालय वडुज यांचेशी कसलेही वैयक्तीत वैर नसुन माझा त्यांचेशी कसलाही पैशाचा आर्थिक देवाण घेवाणीचा व्यवहार नाही.

माझा वरील खबरी जबाब माझे सांगणेप्रमाणे लॅपटॉपवर मराठीमध्ये टंकलिखित करण्यात आला असुन तो बरोबर असल्याची खात्री करुन मी त्यावर सही केली आहे.

समक्ष

हा जबाब

दिला.

13. **Action taken:** Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) **Registered the case and took up the investigation:**

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

mahesh kisanrao ingale(I (Inspector)) / pi

or (किंवा)

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.**

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)


14 **Signature/Thumb impression of the complainant / informant.**

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. **Date and time of dispatch to the court**

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


नमूना १९९०
ठाणे अंमलदार

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): mahesh kisanrao ing

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): pi